Economy: Macro, Micro & More

Biyani Likely to Seek Hefty Premium

Flipkart-owned Myntra, a specialist fashion-focussed etailer, is the likely vehicle for the partnership. After Flipkart acquired the portal in 2014 for \$350 million, it has become a pivotal differentiator against Amazon India.

Myntra, which acquired Jabong last year, said in August it had reached \$1.5 billion in gross merchandise value (GMV) and plans to raise this to \$1.7 billion by the end of the year. Its private label busi ness. Myntra Fashion Brands, has also turned profitable. This comprises 13 private brands such as Roadster and Hrithik Roshan's HRX.

The promoters own 60.6% of FLF, of which around 49% is pledged as debt collateral. The remaining 39.4% is with the public and other institutional shareholders, which includes an 11.43% stake held by Wipro chairman Azim Premji's investment arm PremjiInvest. At current market capitalisation of ₹6,536.81 crore (\$1 billion), a 10% stake would translate into an investment of ₹650 crore (\$100 million). But Biyani is expected to ask for a significant premium to the

current market price. "It will be a primary issuance and Biyani would use the proceeds to fund his expansion plans. So I won't be surprised if he seeks a 20-25% premium," said an investment banker aware of the negotiations. "FLF wants to halve its debt in the coming months

The people cited above said the discus-

>> From Page 1

3-5 years, he said

The states may, however, be asked to notify their plans for

implementation of the re-

form for electricity connec-

tion portability in the next

The proposal, to separate

electricity supply and net-

work maintenance services

and introduce multiple licen-

sees for a single area by

amending the Electricity Act

2003, has been in works for

last many years. The propo-

sal is similar to mobile num-

ber portability where consu-

mers can switch to a telecom

operator of their choice. Cur-

rently, the power distribu-

tion utilities are responsible

for operating and maintai-

ning distribution system in

"Though the proposal will benefit consumers by bring-

ing competition in the retail

electricity sector, it has been

resisted by the states. So the

• 3D Floor Plans

Construction Updates

Ratings

government is considering rial consumers.

their licensed areas.

for Past Many Years

introducing a lenient ver-

sion of the bill with no timeli-

nes imposed on states," a government official said.

Once the bill is enacted, the

central government, howe-

ver, may ask states to notify

their plans to implement the

law, he told ET on the condi-

tion of anonymity.
Segregation of the net-

work maintenance and elec-

tricity distribution busi-

nesses is seen as an impor-

tant reform for improve-

electricity supply services.

had planned specific timeli-

nes for opening up the retail

electricity sector. These in-

cluded reaching milestones

like implementation of ad-

vanced metering system, se-

parate accounts and emplo-

vees of distribution compa-

nies, ownership separation

and introduction of multi-

ple licensees and de-regula-

ting tariffs for large indust-

Earlier the government

quality

Proposal in Works

re is no guarantee a transaction will take place. Future Group and Flipkart spokespersons did not respond to queries

MOVE TOWARDS OMNI-CHANNEL

Retail sector analysts said globally it is becoming crucial for online retailers to have street presence. Amazon acquired grocery chain Whole Foods for almost \$14 billion and has also been aggressively moving into categories such as apparel. In China, Alibaba and JD.com have been shopping for retailers to have a comprehensive click-and-mortar strategy. Ecommerce penetration in India is at 2% of all retail sales, accor-

ding to Morgan Stanley. If talks are successful, Flipkart-Myntra could use

the Central and Brand Factory footprint to create exclusive experience centres and other shop-in-shop formats. The FLF stores can also be used for product returns, which typically account for a substantial part of the cash burn at ecommerce companies.

Other than growth capital, Biyani can also seek preferred access for Future's fashion brands through the Flipkart network. Biyani had teamed up with Amazon in October 2014 to sell Future Group's portfolio of brands on Amazon's marketplace in India, but that alliance did not make much headway.

Myntra has already started experiments with an offline strategy, having opened a store in Bengaluru for its priva-

It got omni-channel distribution rights for international fashion brands like Mango and Esprit earlier this year. As part of this, it's setting up stores for them through a franchisee model.

BUILDING ON THE WAR CHEST

At a strategic level, Flipkart, which has over \$4 billion in cash after raising capital from Japan's SoftBank Corp and China's Tencent, has started expanding its ecosystem. A key part of this strategy includes building up payments business PhonePe, to which it has allocated \$500 million, besides entering grocery and business-to-business (B2B) ecommerce. Defending and growing its market share in two of the largest categories where it has a lead over Amazon India — smartphones and fashion — is also a high priority.

Flipkart is also reportedly in talks with BookMyShow for a strategic partnership as local ecommerce companies aggressively seek to build integrated service verticals beyond their basic marketplace offering. Like Flipkart, Paytm and Amazon have also been steadily building hyperlocal and services offerings.

For Amazon India and Shoppers Stop, the transaction was driven by necessity. For Shoppers Stop, online sales did not account for more than 1% while Amazon is finding it difficult to compete against the Flipkart-Myntra-Jabong combine,' said Satish Meena, senior forecast analyst at Forrester Research.

Expression of Interest for MBL Infrastructures Ltd.

Expression of Interest (EoI) / Resolution Plan is invited from the potential Resolution Applicant(s) in respect of MBL Infrastructures Ltd. ("MBL Infra") under The Insolvency and Bankruptcy Code, 2016 (IBC). MBL Infra is a Public Limited Company listed on the Bombay Stock Exchange (BSE) and the National Stock Exchange (NSE) engaged in the execution of civil engineering projects. MBL Infra provides integrated engineering, procurement and construction services for civil construction and infrastructure sector projects.

Pursuant to the order of Hon'ble National Company Law Tribunal, Kolkata Bench,(NCLT) dated 30th March 2017 insolvency proceedings were initiated and through NCLT order dated 18th May 2017 the undersigned

vas appointed as the Resolution Professional (RP) The potential Resolution Applicant(s) or the entities promoted/ substantially owned/controlled by them should have:

(a) Completed at least one single project of Rs 300 crores or more

(b) Minimum networth of Rs 300 crores

(c) Minimum 5 years' experience in infrastructure sector mainly in EPC The potential Resolution Applicant meeting the aforesaid criteria may

btain the Information Memorandum (IM) on signing Non-Disclosure Agreement and satisfying the RP with respect to his eligibility. The potential Resolution Applicant(s) should submit their EoI along with

the Resolution Plan on or before 28-10-2017. The Eol / Resolution Plan should be submitted along with a Demand Draft of Rs 10 Lakhs (favoring the Company) and documentary proof demonstrating technical and financial capability to execute the Resolution Plan. The Demand Draft shall be returned to the unsuccessful Resolution Applicant(s). The decision of Resolution Professional / Committee of Creditors on technical / financia capability and viability/ acceptability of the Resolution Plan shall be final The submission of Eol / Resolution Plan shall not vest any rights in the tential Resolution Applicant.

Eol / Resolution Plan should be sent on the following email id's and the address mentioned below:ip.mblinfra@gmail.com and sbi.50950@sbi.co.in Other relevant information required under the IBC is also available or he website of MBL Infra i.e. www.mblinfra.com.

> Mr. Sanjeev Ahuja Resolution Professional MBL Infrastructures Ltd. B- 231 Saraswati Vihai

Date: 17.10.2017

DELTA CORP LIMITED

Regd. Off: 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune 411 001 • CIN No: L65493PN1990PLC058817 • Tel No. 91-22-4079 4700 • Fax No. 91-22-4079 4777 • Email ID: secretarial@deltin.com • Website: www.deltacorp.in

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30™ SEPTEMBER, 2017

(Figures are Rupees in Lakhs unless specified)

(· · · · · · · · · · · · · · · · · · ·						
Sr No.	Particulars	Quarter Ended 30/09/2017	Six Months Ended 30/09/2017	Quarter Ended 30/09/2016		
NO.		Unaudited	Unaudited	Unaudited		
1	Total Income from Operations	14,528.69	27,390.63	13,429.44		
	Net Profit / (Loss) for the period		9,557.80			
2	(before Tax, Exceptional and/or	6,240.33		3,985.73		
	Extraordinary items #)					
	Net Profit / (Loss) for the period					
3	before tax (after Exceptional and/or	6,240.33	9,742.75	4,005.72		
	Extraordinary items #)					
	Net Profit / (Loss) for the period		6,556.44			
4	after tax (after Exceptional and/or	4,326.14		3,224.61		
	Extraordinary items#)					
	Total Comprehensive Income for the					
5	period [Comprising Profit / (Loss)	4 200 02	6,312.00	2,300.39		
5	for the period (after tax) and Other	4,280.92				
	Comprehensive Income (after tax)]					
6	Equity Share Capital	2,671.08	2,671.08	2,311.44		
	Reserves (excluding Revaluation					
7	Reserve)as shown in the Audited	_	-	-		
	Balance Sheet of the previous year					
	Earnings Per Share (of ₹ 1/- each)					
	(for continuing and discontinued					
8	operations) -					
	Basic:	1.68	2.54	1.40		
	Diluted:	1.68				
The F	inancial details on standalone hasis a	re as under:-				

The Financial details on standalone basis are as under:-

(Figures are Rupees in Lakhs unless specified)

Sr No.	Particulars	Quarter Ended 30/09/2017 Unaudited	Six Months Ended 30/09/2017 Audited	Quarter Ended 30/09/2016 Unaudited
1	Income from Operations	8,395.89	16,431.79	8,704.63
2	Profit Before Tax	4,383.21	7,331.36	3,405.18
3	Profit After Tax	2,995.13	4,876.21	2,647.08
N				

648

29%

TURNOVER

501

Particulars

No.

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website http://www.deltacorp.in/pdf/quarter-september-2017-18.pdf.
- # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

For Delta Corp Limited

(Jaydev Mody)

(₹ in lakhs)

Quarter Ended

30.09.2016

Place: Mumbai Chairman Date: October 16, 2017 **DIN: 00234797**

Q2FY2018 (YoY) (₹ in Crores)

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2017

124

118%

EBIDTA

57

Prakash Industries Limited Regd. Office: 15 Km. Stone, Delhi Road, Hissar - 125044 (Harvana)

Corp. Office: SRIVAN, Bijwasan, New Delhi - 110061

65

364%

PAT

14

Half Year Ended

30.09.2017

8.44

8.16

Quarter Ended

30.09.2017

magicbricks



Choose your dream home with our range of services magicbricks

India's No.1 Property Site

(Unaudited) (Unaudited) (Unaudited) **Total Income from Operations** 64,792 129,839 50,141 Net Profit for the period (before Tax 7,106 13,279 1,454 and Extraordinary items) Net Profit for the period (after Tax 6,583 12,524 1,454 and Extraordinary items) Total Comprehensive Income 6,517 12,392 1,369 for the period (after Tax) Paid up Equity Share Capital 15,251 15,251 13,560 (Face Value ₹ 10 per Share) Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year

Earning Per Share

(Face Value ₹ 10 per Share)

1. The above results for the quarter/half year ended 30th September, 2017 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on 17th October, 2017 and Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review.

4.35

4.29

- 2. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on Stock Exchanges websites namely www.bseindia.com (BSE), www.nseindia.com (NSE) and Company's website www.prakash.com
- 3. Previous periods figures have been regrouped / reclassified, wherever necessary.

Basic (₹)

Diluted (₹)

By order of the Board

1.08

0.95

Vikram Agarwal Place: New Delhi CIN: L27109HR1980PLC010724 **Managing Director** Date: 17th October, 2017

Website: www.prakash.com | E-mail: investorshelpline@prakash.com



TIMES interace

टेंडर्स आणि नोटिसेस

सार्वजनिक नोटीस

जाहीर सूचना

आम्ही राह्लकुमार राषावल्लम चूत, भारतीय रहीवासी, मंगल विश्राम बाग कॉलनी, युध होस्टेल समोर, पदमपुरा, और गाबाद –४३१००५,(मालक) यांच्या खाली दिलेल्या परिशिष्टातील नमूद जागेचे त्यांचे हक्क, अधिकार व स्वारस्य तपासण्यास आम्हाला सांगण्यात आले आहे.

विक्री, हस्तांतरण, देणी, बदली, हक्क, स्वारस्य, भाग, भाडे, पोट भाडे हक्क, पोट भाडे करारनामा, गहाणावट, देणगी, देणी, घेणी, ताबा, कबजा, वापर, न्यास, देखभाल, येणी, पूर्व ताबा, वारसा, देणी, कबजा, विकास हक्क, जाण्याचा मार्ग, आरक्षण, करारनामा, देणी, कौदुबिक व्यवहार करारनामा, कायदयाच्या कोणत्याही न्यायालयाचा निकाल किंवा आदेश, भागीदारी किंवा इतर प्रकार किंवा इतर कोणतेही प्रकार ही जागा किंवा तिचा कोणताही भाग, हिस्सा यात किंवा बाबत किंवा कोणताही दावा, मागणी, हक्क, लाभ किंवा स्वारस्य असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने याच्या प्रकाशनाच्या तारखेपासूनच्या चौदा १४ दिवसात खाली सही करणाऱ्यच्या कार्यालयात त्यांच्याकडे वैध लागु कागदपत्रांच्या प्रमाणित सत्य प्रतीसह लेखी तसे कळवणे आवश्यक आहे. अन्यधा असे समजण्यात येईल कि, असा काही दावा नाही व याजगेच्या मालकाचे अधिकार त्याप्रमाणे प्रमाणित होतील

(जागेचा तपशिल)

फ्लॅट नं. ११०२, क्षेत्रफळ २,०६०.३२ ची.फु. अर्थात १९१.४८ ची.मि. (बांधीव क्षेत्र) अकरावा मजला व दोन राखीव वाहन तळ जागा स्टील्टखाली तळ लेवलवर क्र.५६ व २२४ विवारीया बिल्डींग, साने गुरूजी मार्ग, जेकब सर्कल जवळ, मुंबई-४०००११ बृहन्मुंबई जिल्हा हद्दीतच नोंदणी उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जागेच्या भागाचा सीएस नं.१९०३ (प.), १९०४(प.), १९०५, १/१९०५ व २/१९०५

मुंबई दिनांक १८ ऑक्टोबर, २०१७ एस. शाह ॲन्ड असोसिएट्स सही/-(शशांक शाह)

भायखळा विभाग ही सर्व .

वकील व सल्लागर (एल.डी. शाह ॲन्ड कं. ची सहयोगी आस्थापना)

पेटिट फ्ल्यूर ८५ समडे सेड.

शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) मुंबई-४०००२८

NEW INDIA ASSURANCE हि न्यू इन्डिया दल्योरन्स कंपनी लिनिटेड The New India Assurance Co. Ltd ई-निविदा सूचना

इ - 1नायदा सूचना
Tender No. HRM/RECTT/2017/01
Tender No. HRM/RECTT/2017/01
को वाहिएयोच्या स्वाक्तामलेखा स्वेक्क्ट्रेड्स्स्ट्रेट्ट्स्स्ट्रेट्स्स्ट्रेट्स्स्ट्रेट्स्स्ट्रेट्स्स्ट्रेट्ट्स्स्ट्रेट्ट्स्स्ट्रेट्ट्स्स्ट्रेट्ट्स्स्ट्रेट्स्स्ट्रेट्स्स्ट्रेट्ट्स्स्ट्रेट्स्स्ट्रेट्

कुलाराज https://newindia.eproc.in कर्ती कड़े, बोर्स सावर करुवाची करिय तारीय R. 25/10/2017 सेजी दूपनी 3.00 पर्यत अभी आहे. निर्मिटा केवाक आन्तराञ्चन पदारीकूरच सरीकारच्याट देवील, पूर्वीत ट्रामीकाकरिया जानवी रेक्साइट www.newindia.co.in ता पेट धा.

ढीजीएन (एकआएरम) दि न्यू इंडिया अंद्रयुक्त क.सि. 87,एम् जी रोड, फोर्ट, मुंबई 400001 आयआरडीएआय रजि नं 190 CIN No.U9999MH1919G01000526



पुगव्यविधी क्षत्रम्, सी- २२, बांद्र-कुर्ला कॉम्प्लेक्स्, बांद्र (पूर्व), गुंबई-४०००५ १ शेरी. ने. ०१२-६१२१४६२३/६१२१४६३ एमएनटीसी लिमिटेड, मुंबई द्वारे आयातीत ४८८७(+/-५%) मे.ट. उढीद म्यानमार होल, ९०१६(+/-५%) मे.ट. तूर होत आणि ७०९३(+/-५%) मे.ट. मसूर होल डाळीच्या विकीसाठी ई-निविदा आमंत्रित करोत आहेत. संपूर्व ई-निविदा सादर करण्याची असि वारीख ३१.१०.२०१७ रोजी

१४०० वाजेपर्यंत आहे. निविदेची काषदपत्रे आणि माहिती सावी, www.mmtclimited.com ৰিবা www.eprocure.gov.in वेबसाईट ला भेट द्या. शुद्धीपत्रक, वरच प्रकाशित केले जाईल

जाहिरात एजन्सी

जाहिरात विभागः जीवनसाधी निवडीसाठी,

स्मृतिदिन, वाढदिवस, मृत्यू, कोटं/ सोसा्यटी,

हेरवले-सापडले, नोटीस/ टेडसे,

फक्त फोन जाहिरात करा प्रसिद्ध

8976181891, 9222134174

9224376294, 022-24466191 Jahirati Booking Whatsap mailVar sampark kara.

Athava BHETA- MUMBAL:

ज्योतिषशास्त्र

जगप्रसिद्ध ज्योतिषी

our and firm,

एलामचे शब्दा / दुग्रा नात प्रदेश किय मुक्ता क

बाजी आनेने क्यातील वर ताबबर्ताव

प्रकार, नवार कार्या क्रिकाल, शत्रु १-वा. वारायज्ञातीय, प्रेमरिवाल, शत्रु विकास अध्यक्ता, विदेश

8376872207

पत्रिकेशिवाय तुमचौ समस्या

सांगणार, आश्चर्यचकीत व्हाल!

विश्वास बसल्यासच 1050 फी

मध्ये कुटुंबातील सर्वांचे प्रश्न.

पेस्ट कंट्रोल

स्वामी समर्थ पेस्ट कंट्रोल -Reg

हेकुण (500) शुरळे(350)

बालबी(650) Ph: 9930030655

/ 9920760243 www.swam1

samarthapestcontrol.com

स्वात्रीशीर रिझल्ट,

事務審で 7048 102030.

www.gayakapesto.com

'गायका_पेस्टो' सरकारमान्य ।।

ढेकू ण,झुरळ,वाळवी,पाली,मुंग्या

गुसहेर सेवा

डिटेक्टिक हेल्पलाइन गुप्त

तपास, व्हिडिओ व फोटोग्राफी,

नवरा, बायको, मुलगी, चरित्र,

लग्न, प्रेम प्रकरण, संपूर्ण

कुदुंबाची माहिती, बाहेरील प्रेम

प्रकरण, स्टाफची माहिती,

लागणारे संपूर्ण पुरावे, मालमता

तपास, कुउल्याही प्रकारची घोकाधडी, बिल्डर, म्हाडा,

ट्रांसीट कॅप, व्यवसाय व चोरी

याचे प्रकरण, खात्रीपूर्वक करुन

मिळेल. वेबसाइट- www.

detectivehelpline.com

कोर्द्यसाठी

" दादासाहेब " - 7738180098

पंजाब एण्ड सिंध बैंक PUNIAB & SIND BANK Where service is a may of ille

आम्रपाली शॉपिंग सेंटर, व्ही मेहता रोड, जुहू, मुंबई-४९ येथील बैंक शाखेच्या नुतनीकरणासाठी. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या पॅनेसबर असलेल्या ठेकेदारांकडून दोन बिड निविदा मागवण्यात येत

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०७.११.२०१७ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईक्र भेट चा. www.psbindia.com आंचलिक व्यवस्थापक

मुंबई

नवकार

कॉर्पोरेशन लि. ाने गाव, कोण – सावता रोड, तासुका पनवे जिल्हा – राजगढ, नवी मुंबई, महाराष्ट्र.

टेन्डर सहीत ऑनलाईन किलाव

पारत त्तरकारची सुचना (अन्वयं 48 कर-ट-स्स कायदा 1962) प्रमाणे में, नीठाणी में नवकार कॉर्यिशन दि. (मीएमएस विभाग) कपून विदिध प्रकारच्या अन्वर्गीकर्ज ते. (मीएमएस विभाग) कपून विदिध प्रकारच्या अन्वर्गीकर्ज ते अनवर्गन कर्माणा करायोजन करीता क्रांत कर्मन कर्माणा विक्रा जाहे. या सामाणाची विक्री जाहे ते आहे यामाणाची विक्री जाहे ते आहे विक्रा ते प्रकार करिया में, नीठाणी प्रध्यक्र करिया करिया में, नीठाणी प्रध्यक्र करिया करिया के नीठाणी प्रध्यक्र करिया के नीठाणी प्रध्यक्र करिया के नीठाणी प्रध्यक्र करिया कर्माणाची प्रवार के नीठाणी प्रध्यक्र करिया क्रिक्र क्रमाणा क्रमाणाची प्रवार क्रमाणाची क्रमाणाची व्यवस्थ क्रमाणाच्यक्त योगी क्रमाणाची क्रमाणाची क्रमाणाची प्रवार क्रमाणाच्यक्त योगी क्रमाणाची क्रमाणाची व्यवस्थाकर योगी क्रमाणाची क्रमाणाची क्रमाणाची व्यवस्थाकर योगी क्रमाणाची क्रमाणाची

रोजी होईत.

 नारायण प्लाक्त को. और. सो. ति. बुमेरंग जवळ, साकी विहार रोड. शांदिकरी, अंथेरी (ई), पुंबई-400 072 फोन: 022 - 28479308 टेलि फेंक्स: # 022 -28479308 संवीय: 7045885490/91 –मेलः auction@neelami.co.in वेबसाईटः www.neelami.co.in

सही / - जनरल गॅनेजर - CFS सर्व्हिसेस

तस्थळाला भेट दावी.

क्रिअर सेवा

परदेशात-पासँल - अमेरिका, लंडन,कॅनडा,दुबई,ओस्ट्रेलीया. कपडं, भांडी, मिठाई, डॉक्युमेंट घरपोच सर्विस. निवाळकर-9869397122 / 9029026645

TO PLACE

AN

ADVERTISEMENT

IN THIS

SECTION

CALL:

67001111

सं-8451921796 / 8828763324 वैयक्तिक हरवलेले सापडलेले

I Velineni Kishan have lost a bag containing all original doc-uments of 10th, 12th and B tech grade sheets and Degree on 5th October in Andheri West. If found please contact: 8378902707

हरवलेले




१६ वर्षे मुलगी दिवा -मुंबई येथून हरवलेली आहे. 00030409939. .34226000000 \$42000000 किवा कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये

REMEMBRANCE SHARING MEMORIES



पुण्यरमरण जयश्री विनायक पाटील चटका लावून गेलीस (१८-१०-५२ ते ११-९-१६) पाटील कुटुंबीय राजीव - डॉ. स्मिता,

दिनेश - शुभांगी, संजीवनी, अश्विनी, नूतन - दिलीप (जगावकर)



मटा मागोवा



म्हाडा घरांची दीड-दोन वर्षांच्या प्रतीक्षेतंतर लॉटरीतील घरे मिळाल्याचा आनंदही मालवणीतील म्हाडा लॉटरी

विजेत्यांना साजरा करता आलेला नाही, भिर्तीना ओल, रंग उडालेल्या भिंती, विजेच्या जोडणीतील त्रुटी, गायब नळ, आवारातील अस्वच्छता हे दृश्य पाहुन लॉटरी विजेत्यांच्या चेहऱ्यावरील समाधान मावळले आहे.

म्हाडाने २०१५मध्ये मालाड मालवणीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधली. सुमारे २३२ विजेत्यांना लॉटरीत घरे लागली. विजेत्यांनी घराची सर्व स्वकम महाडाला दिली, पण पालिकेची ओसी मिळत नसल्यामुळे दीड ते दोन वर्षे या विजेत्यांना घरांचा ताबाच मिळाला नाही. अखेर ओसी मिळाल्यावर १६८ लॉटरी विजेत्वांना घरांचा ताबा देण्यात आला, सुमारे साठ विजेत्वांनी कागदपत्रांची पूर्वता करून ताबा घेतला. दीड-दोन वर्षानंतर आनंदाने त्यांनी घरात प्रवेश केला, पण आतील दुश्य पाहून त्यांना धक्काच बसला, काही खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या. दरवाजे नीट बंद होत नव्हते. वीजजोडण्या व्यवस्थित नव्हत्या. ओट्यावर पाण्याचे नळच नव्हते. गळतीमुळे भिंतींना ओल आलेली आहे. घराच्या रंगाची दुर्दशा झालेली दिसली. सुमारे दोन वर्षे घरे बंद असल्याने म्हाडाने देखभालच केली नव्हती. त्यामुळे सद्यस्थितीत घरांमध्ये राहणे शक्यच नाही, असे लॉटरी विजेते सांगतात, महाडाने ऑक्टोबर महिन्याचा १७०० रुपयांचा देखभाल खर्च वेळेवर वसुल केला, पण देखभाल केली नाही, असा आरोप विजेत्यांनी केला. पाण्याची जोडणीही नाही

इमारत पूर्ण झाली. काही जणांना ताबाही मिळाला. पण अद्याप पाण्याची जोडणी दिलेली नाही. त्यामुळे नळांना पाणीच नाही, त्यामुळे घरात राहण्यास जाण्याचा निर्णय घेणाऱ्यांनाही फटका बसला आहे

रेहान खानला अखेर अटक

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

हम नावाची स्वयंसेवी संस्था चालविणारा आणि स्थानिक राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून मिरविणारा रेहान खान याला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) बनावट

नोटांसह अटक केली आहे. तो व त्याच्या साधीदारांकडे १० लाख रुपयांचे बनावट चलन सापडले आहे. रिपब्लिकन सेना या पक्षाचा मुंबई प्रदेश सचिव तसेच हमारी युनिटी चळवळीचा सरचिटणीस अशी ओळख देणारी त्याची कार्डे मिळाली आहेत.

डीआरआयच्याने गेल्या आठवडवात हाजी इम्रान आलम शेख यास अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्याचा राजकीय व संस्थेतील सहकारी रेहान याची माहिती मिळाली. डीआरआयच्या पथकाने रेहानच्या बहिणीच्या घराची झडती घेतली. रविवारी कल्याण, शीळफाटा येथेही सापळा रचण्यात आला. त्याच्या बहिणीच्या घरी बधवारी चिल्डेन बँक ऑफ इंडिया असे लिहिलेल्या नोटा आढळल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कल्याणच्या हॉटेल फाऊंटन येथे रात्रभर पाळत ठेवण्यात आली. टोयोटा फॉर्च्युनर गाडी घेण्यासाठी रेहानने आपल्याला २ लाख रुपये दिल्याचे एका व्यक्तीने सांगितले, त्यानुसार या नोटा जप्त करण्यात आल्या, परंतु रेहानचा शोध मात्र लागत नव्हता.

गुप्तवार्तेआधारे रेहनाचा मित्र परवेझ पठाण याला अंधेरीत सहारा हॉटेलजवळ २ हजार रुपयांच्या ७८३ बनावट नोटांसह पकडण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीआधारे रेहानला अटक करण्यात आली.

हमाल, डबेवाल्यांसाठी स्थानकात वाचनालय

मंबई : वाचन

निमित्ताने बोरिवली

दिनाच्या

रेल्वे स्थानकात हमाल आणि डबेवाल्यांसाठी खास वाचनालय सुरू करण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती ए, पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात साजन्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनी मुंबईच्या डबेवाल्यांना ग्रंथपेटी आली देण्यात हमालांसाठी वाचनालय उपलब्ध करून देण्यात आले. भाषामंत्री विनोद तावडे यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक तीन येथे या वाचनालयाचे उद्घाटन केले.

त्यांच्या आवडत्या पुस्तकांबद्दल चर्चा करण्यात अनेकांनी आली. ज्ञानेश्वरी, पोधी यांचे वाचन करत असल्याचे सांगितले. वाचनालयामुळे एकाच मिळेल टिकाणी आणि वाचनाची संधी मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हमाल व डबेवाल्यांशी साधताना तावडे यांनी ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्रमपल्ली यांच्या 'चकवा चांदण' या पुस्तकातील काही परिच्छेद

दाखविले.

या कार्यक्रमात हमाल व डवेवाल्यांशी

लिका शाळांमध्ये सीसीटीव्ही

मंबर्ड : महापालिकेच्या शाळांमध्ये एकीकडे कर्च्युअल क्लासरूम आणि टॅबसारख्या अत्याधनिक सोयीसविधा असताना, अनेक शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. या मुद्द्यावरून शिक्षण समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा, सोमवारी वादळी चर्चा झाली. सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही वंधनकारक करण्याची आग्रही मागणी सदस्यांनी केली. काही दिवसांपूर्वीच गुरगाव येथील



गंभीर झाला आहे. एकुण पालिकेच्या अखत्यारित

रायन इंटरनॅशनल शाळेत एका सात उघडकीस आली. या पार्श्वभूमीवर या वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या आल्यानंतर सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची विद्यार्थ्यांच्या सरक्षेचा प्रश्न मागणी शिक्षण समिती सदस्य साईनाथ दगें यांनी सोमवारी शिक्षण समितीच्या बैठकीत ७०१ शाळांच्या इमारती केली. या मागणीला जवळपास सर्वच सदस्यांनी पार्ठिबा दर्शविला,पालिकेने येतात, यात ३ लाख ४६ शाळांमधील सुरक्षारक्षक आणि सफाई हजार ७४२ विद्यार्थी शिक्षण कर्मचाऱ्यांसाठी पोलिस पडताळणी घेत आहेत. सर्वच शाळांमध्ये प्रमाणपत्र बंधनकारक करावे, अशी सीसीटीव्ही नसल्याची बाब मागणीही करण्यात आली.

DELTA CORPLIMITED

Regd. Off: 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune 411 001 CIN No: L65493PN1990PLC058817 • Tel No. 91-22-4079 4700 • Fax No. 91-22-4079 4777 Email ID: secretarial@deltin.com • Website: www.deltacorp.in

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30™ SEPTEMBER, 2017

(Figures are Rupees in Lakhs unless specified)

Sr No.	Particulars Total Income from Operations	Quarter Ended 30/09/2017	Six Months Ended 30/09/2017	Quarter Ended 30/09/2016	
		Unaudited	Unaudited	Unaudited	
1		14,528.69	27,390.63	13,429.44	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)	6,240.33 9,557.80		3,985.73	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	6,240.33	9,742.75	4,005.72	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	4,326.14 6,556.44		3,224.61	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,280.92	4,280.92 6,312.00		
6	Equity Share Capital	2,671.08	2,671.08	2,311.44	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)as shown in the Audited Balance Sheet of the previous year			e-	
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) -				
	Basic: Diluted:	1.68 1.68	2.54 2.54	1.40 1.40	

(Figures are Rupees in Lakhs unless specified)

Sr No.	Particulars	30/09/2017	30/09/2017	30/09/2016	
		Unaudited	Audited	Unaudited	
1	Income from Operations	8,395.89	16,431.79	8,704.63	
2	Profit Before Tax	4,383.21	7,331.36	3,405.18	
3	Profit After Tax	2,995.13	4,876.21	2,647.08	

Place: Mumbai

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website http://www.deltacorp.in/pdf/quarter-september-2017-18.pdf.
- b) # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

For Delta Corp Limited

(Jaydev Mody) Chairman Date: October 16, 2017 DIN: 00234797

IT TAKES A LEADER TO DELIVER : U =

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2017

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30-Sep-17 (Unaudited)	Quarter Ended 30-June-17 (Unaudited)	Quarter Ended 30-Sep-16 (Unaudited)	Half Year Ended 30-Sep-17 (Unaudited)	Half Year Ended 30-Sep-16 (Unaudited)	Year Ended 31-March-17 (Audited)
1	Total Income from Operations	70,283	66,666	66,322	136,949	128,459	268,087
2	Net Profit for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items)	6,326	3,234	6,303	9,560	12,980	21,706
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6,326	3,234	6,303	9,560	12,980	21,706
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,139	2,109	4,280	6,248	8,688	13,957
5	Total comprehensive income for the period (Comprising Profit/Loss for the period and Other Comprehensive Income, net of income tax)	541579-1409	94.5.279,241	11.049.350	6430075-111	0.0 000	279
6	Paid-up equity share capital (Face value ₹10/- per share)	2,373	2,373	2,373	2,373	2,373	2,373
7	Reserves excluding Revaluation Reserve						49,796
8	Net worth				54,136	47,183	52,172
9	Paid up Debt Capital						33,219
10	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualised) 1. Basic: 2. Diluted:	17.44 17.44	8.89 8.89	18.04 18.04	26.33 26.33	36.62 36.62	58.82 58.82
"	Debenture Redemption Reserve(DRR) (included in Reserves excluding Revaluation Reserve above)				6,802	4,469	5,638
12	Debt Equity Ratio				0.19	0.25	0.23
13	Debt Service Coverage Ratio				7.12	9.32	7.95
14	Interest Service Coverage Ratio				7.12	9.32	7.95

Date : October 17, 2017

Place: Mumba

1) Revenue from operations (inclusive of fuel surcharge and currency adjustment factor) recorded an increase of 5.97% for the quarter ended September 30, 2017 as compared to the corresponding quarter of the previous year. Softening trends are continuing from October-December 2016 quarter due to demonetisation. GST implementation effective July 2017 impacted economic growth which has led to lower revenue growth this quarter.

The above is an extract of the detailed format of financial results for the Quarter & Half year ended September 30, 2017 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, as applicable. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.bluedart.com).

3) The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board at its meeting held on October 17,2017.

By Order of the Board For Blue Dart Express Limited Anil Khanna (Managing Director) DIN: 01334483



Registered Office: Blue Dart Centre, Sahar Airport Road, Andheri (East), Mumbai 400 099. Tel: 022-28396444 • Fax: 022-28244131 • Email: communications@bluedart.com • Website:www.bluedart.com CIN: L61074MH1991PLC061074